

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधील  
नाविन्यपूर्ण योजनांसाठीच्या निधीतून उन्नत  
महाराष्ट्र अभियाना करिता तंत्रज्ञान व विकास  
कक्ष यांना निधी उपलब्ध करून देणेबाबत.

**महाराष्ट्र शासन,  
नियोजन विभाग,**

शासन परिपत्रक क्र. डिएपी- १०१६/ प्र.क्र. ८३ / का. १४८१,  
मंत्रालय, मुंबई. ४०० ०३२,  
दि. ७ एप्रिल, २०१६.

**वाचा:-** (१) शासन निर्णय, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, क्र. बैठक-३६११/(५६/१५)/ तांशि-२,  
दि. १३ जानेवारी, २०१६.

**परिपत्रक**

**प्रस्तावना :-**

केंद्र शासनाच्या “उन्नत भारत अभियान” च्या धर्तीवर राज्यात “उन्नत महाराष्ट्र अभियान” राबविण्यात येणार असून या अंतर्गत राज्यातील विविध सामाजिक व विकासाशी संबंधित प्रश्नांची संशोधनाद्वारे उकल करून त्यावर अचूक उपाययोजना शोधणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने विविध शासकिय यंत्रणा व शैक्षणिक संस्था यांच्या दररम्यान विशेषतः सामाजिक व आर्थिक स्वरूपाच्या महत्वाच्या गंभीर समस्यां संदर्भातील संशोधन वृद्धीगत करण्यासाठी व विविध प्रकल्प निहाय निरनिराळ्या योजनांमध्ये अभियांत्रिकी तसेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे आवश्यक आहे. देशातील ग्रामिण क्षेत्रातील विकास कामांमध्ये I.I.T. सारख्या प्रगत शैक्षणिक संस्थांचा सहभाग वाढवून परिवर्तन घडविण्यासाठी निवडक, प्रगत शैक्षणिक संस्थांमार्फत उन्नत भारत अभियान राबविण्यात येते. त्याच धर्तीवर राज्यात राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतने व अन्य उच्च शिक्षण संस्थांमध्ये सुरु असलेले संशोधन हे अधिकाधिक राज्यातील विविध सामाजिक व विकासाशी निगडित दैनंदिन जीवनातील समस्यांची उकल करून ते लोकाभिमुख करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने उन्नत महाराष्ट्र अभियान योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या बाबतचा शासन निर्णय, उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दि. १३/१/२०१६ रोजी निर्गमित केला आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्र.९ अनुसार जिल्हा वार्षिक योजनेतील नाविन्यपूर्ण योजनांसाठीच्या निधीतून जास्तीत जास्त २५% मर्यादेपर्यंत निधी तंत्रज्ञान व विकास कक्ष यांना प्रस्तुत अभियानाठी उपलब्ध देण्याबाबत नमूद असल्याने त्या संदर्भात स्वयंस्पष्ट सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

२. वरील पार्श्वभूमीवर, या परिपत्रकान्वये खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत असुन त्यांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

(१) जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण योजनांसाठीच्या राखीव निधीतून उन्नत महाराष्ट्र अभियानासाठी निधी मागणी प्रस्ताव तंत्रज्ञान व विकास कक्ष प्रमुख यांनी जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती यांचेकडे सादर केल्यावर, त्यानुसार जिल्हाच्या नाविन्यपूर्ण योजनेसाठी राखीव असलेल्या निधीच्या कमाल २५ % पर्यंत इतका निधी जिल्हाधिकारी यांचेमार्फत तंत्रज्ञान व विकास कक्ष यांना उपलब्ध करून देता येईल.

(२) वरील प्रमाणे निधी उपलब्ध झाल्यावर खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र देणे, प्राप्त निधी आर्थिक वर्ष अखेर खर्च पडणार नसल्याचे निदर्शनास आल्यास तो निधी जिल्हा नियोजन समिती कार्यलयाकडे पुरेसा आगाऊ प्रत्यार्पित करणे बंधनकारक राहिल. कोणत्याही परिस्थितीत प्राप्त निधीतील काही निधी अथवा संपूर्ण निधी अखर्चीत राहिल्यास तो खर्च करण्यास मुदतवाढ दिली जाणार नाही.

(३) प्रस्तुत अभियानासाठी जिल्हा नियोजन समितीकडील नाविन्यपूर्ण योजनेतून प्राप्त निधी संदर्भात लेखा आक्षेप आल्यास त्यावरील कार्यवाही संबंधित प्रशासकिय विभाग म्हणून उच्च व तंत्रशिक्षण विभागाची तसेच निधी आहरीत करणा-या तंत्रज्ञान व विकास कक्ष प्रमुख यांची राहिल.

(४) तसेच प्राप्त निधीचा विनियोग योग्य प्रकारे होत असल्याबाबतची खातरजमा करणे व आढावा घेणे या बाबतची जबाबदारी योजनेचा संबंधित प्रशासकिय विभाग म्हणून उच्च व तंत्रशिक्षण विभागाची राहिल.

३. हे परिपत्रक शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असुन त्याचा संगणक संकेतांक २०१६०४०७१२५३०४७५१६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(गो. पु. थत्ते)

कार्यासन अधिकारी, नियोजन विभाग.

प्रति,

(१) मा. राज्यपालांचे प्रधान सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई.

- (२) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मुख्यमंत्री यांचे सचिवालय ,मंत्रालय, मुंबई. ३२
- (३) मा. मंत्री (नियोजन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई. ३२.
- (४) सर्व मा. मंत्री/मा. राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव.
- (५) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई. ३२.
- (६) प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.- ३२.
- (७) जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव (सर्व), जिल्हा नियोजन समिती (सर्व जिल्हे)
- (८) जिल्हा नियोजन अधिकारी (सर्व), जिल्हा नियोजन समिती (सर्व जिल्हे)
- (९) कक्ष अधिकारी, का. १४८१- अ, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई. ३२.
- (१०) निवड नस्ती, क. १४८१, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.